



MAHANAGAR GAS LIMITED

Ref: MGL/CS/SE/2023/485

Date: August 03, 2023

To,

Head, Listing Compliance Department BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Script Code/Symbol: 539957; MGL	Head, Listing Compliance Department National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra –Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Script Symbol: MGL
---	--

Sub: Newspaper Publication of Notice of 28th Annual General Meeting, Remote E-Voting Information and Book Closure

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the newspaper advertisement of the Notice of 28th Annual General Meeting of the Company, Remote E-Voting Information and Book Closure.

We request you to take the above information on your records.

Thanking you,

Yours sincerely,

For **Mahanagar Gas Limited**

Atul Prabhu
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

EUREKA FORBES LIMITED
B1/B2, 701, 7th Floor, Marathon Innova, Off Ganpatrao Kadam Marg Lower Parel, Mumbai - 400 013, India.

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Distinctive Nos. From To	Certificate No.
FKN 0005620	Nergish Sam Taraporewala Sam Sorabji Taraporewala Jaloo Jehangir Vacha	7500	2349781 - 2357280	972

Name of Shareholder(s)
1st - Nergish Sam Taraporewala
2nd - Sam Sorabji Taraporewala
3rd - Jaloo Jehangir Vacha

Place : Mumbai
Date : 3.8.2023

यूनियन बँक Union Bank of India
Ground Floor, Mundapath Residency Gokhale Branch, Vasai East, Palghar Dist. - 401303
Mail id: ubin0561380@unionbankofindia.bank; Tel: 0250-2464808

POSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For immovable property)

Whereas, The undersigned being the Authorized officer of Union Bank of India, Gokhale Branch, Ground Floor, Mundapath Residency, Vasai East, Palghar Dist. - 401303 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07.04.2021 calling upon the borrower **Mr. Mangesh Shashikant Sagvekar & Mrs. Manasvi Mangesh Sagvekar (Home Loan A/c No. 613806650000131)** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 13,48,449.10/- (Rupees Thirteen Lakhs Four Eight Thousand Four Hundred Forty Nine and Ten Paise Only)** within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this **02nd August 2023**.

The Borrower/Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India for an amount **Rs. 13,48,449.10/- (Rupees Thirteen Lakhs Four Eight Thousand Four Hundred Forty Nine and Ten Paise Only)** and interest thereon.

Description of the Immovable Property
FLAT NO. A 003, GROUND FLOOR, SAI DEEP APARTMENT, CM NAGAR, MANVELPADA GAON, VIRAR EAST, PALGHAR DIST. 401305 ADMEASURING 440 Sq Fts.

Date: 02.08.2023
Place: Palghar

Sd/-
For Union Bank of India

REFNOL RESINS AND CHEMICALS LIMITED
CIN: L24200MH1980PLC023507
Registered Office: 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim (w) Mumbai-400016
Tel: 079-40209200-9 E-mail: secretarial@refnol.com Website: www.refnol.com

NOTICE
Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of **REFNOL RESINS AND CHEMICALS LIMITED** will be held on Friday, 25th August, 2023 at 12.00 Noon through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the notice convening the AGM.

The Communication and the Notice of the meeting is also available on the website of the Company www.refnol.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and at NSDL's website www.evoting.nsdl.com. Electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report for the Financial year 2022-2023 have been sent via email to all members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) on August 3, 2023. Members are requested to refer to the procedure for registration of email address provided in the notes to the notice of the AGM.

Attention of members is also invited to following:

- Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 and the relevant rules framed there under, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the proposed business as given in the Notice convening the AGM can also be transacted electronically through the remote electronic voting system provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The remote e-voting shall commence on 22nd August, 2023 (9.00 a.m) and ends on 24th August, 2023 (5.00 p.m), after which remote e-voting shall not be allowed.
- Members of the Company holding shares either in physical or dematerialized form, as on the "cut-off date (record date)" i.e. Friday, 18th August, 2023, only will be entitled to cast their vote electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM.
- Any person, who acquires the shares and have become member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date can obtain their login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.
- The facility for voting by electronic means shall be available during the AGM ("e-voting"). The members who cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again; and a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting at the AGM.
- Members who need assistance before or during the AGM for joining the AGM through VC or for electronic voting, can contact NSDL on 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in.

Book Closure:

- Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from **18th August, 2023 to 25th August, 2023** (both days inclusive) for the purpose of 42nd AGM.
- The members are requested to communicate all their correspondence to the Registrars & Share Transfer Agent - M/s. Link Intime India Pvt. Ltd (Admin Office), at 5th Floor, 506 TO 508, Amarnath Business Centre - 1 (ABC-1), Beside Gala Business Centre, Nr. St. Xavier's College Corner, Off C.G Road, Ellisbridge, Ahmedabad - 380006. (Contact No: 079-2646 5179) (Email: ahmedabad@linkintime.co.in)

For Refnol Resins And Chemicals Limited
Sd/-
Bital Topia
Company Secretary
Place: Ahmedabad
Date: August 3, 2023

SHEMAROO ENTERTAINMENT LIMITED
CIN: L67190MH2005PLC158288
Regd. Office: Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-op Indl. Estate, Off Andheri Regd. Road, Andheri (E), Mumbai - 400059
Tel: +91 22 4031 9911; Facsimile: +91 22 28519770;
E-mail Id: investors_services@shemaroo.com, Website: www.shemarooent.com

INFORMATION REGARDING 18th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM).

- Shareholders may please note that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM, in compliance with all the applicable provisions, circulars of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Rules made thereof, to transact the businesses that will be set forth in the Notice of the ensuing AGM.
- Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 shall be sent to Shareholders who request for the same. It will also be available on the Company's website at www.shemarooent.com and on the website of the Stock Exchanges.
- Members are encouraged to express their views / send their queries in advance mentioning their name demat account number / folio number, email id, mobile number at compliance.officer@shemaroo.com. Questions / queries / speakers name received by the Company in advance shall only be considered and responded during the AGM.
- Manner of registering / updating email addresses:**
 - Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses are requested to update their email by writing to the Company at compliance.officer@shemaroo.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport, Aadhar) in support of the address of the Shareholder.
 - Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants.
- Manner of casting vote through e-voting:**
 - Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the ensuing AGM through remote e-voting system.
 - The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Shareholders through email after successfully registering their email addresses in the manner provided above.
 - The detailed procedure for casting the vote through e-voting shall be provided in the Notice of the AGM. The details will also made available on the website of the Company.

For Shemaroo Entertainment Limited
Sd/-
Hetal Vichhi
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 02/08/2023

केनरा बँक Canara Bank
सिंडिकेट सिंडिकेट Syndicate
Goregaon West Branch, Shop No. 4 & 5, Vinay Kum-Kum Shopping Complex, Devraj CHSL, Opp. Lalit Restaurant, Goregaon (West), Mumbai - 400104.
Tel : 022-2873 8818 Email : cb0227@canarabank.com Web Site : www.canarabank.com

POSESSION NOTICE [Section 13(4)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dated **13.04.2023** calling upon the Borrower **Sri. Sayyed Mastan Jaffar** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 3,38,647.27 (Rupees Three Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Forty Seven And Paise Twenty Seven Only)** within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this **28th day of July of the year 2023**.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank** for an amount of **Rs. 5,27,000.00 (Rupees Five Lakh Twenty Seven Thousand Only)** and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
All that part and parcel of the property consisting of Flat No. 9(201) 2nd Floor, Building No. 10-A, Lucky Apartment, Goregaon Mulund Link Road, CTS No. 102, Goregaon East, Mumbai - 400063.
Bounded: **On the North by:** Property bearing CTS 59/ Boundary of Chincholi Village, **On the South by:** By Road, **On the East by:** Boundary of Village Dindoshi, **On the West by:** CTS No. 5860.

Date: 28/07/2023
Place: Mumbai

Sd/-
Authorized Officer
Canara Bank

BHAIRAV ENTERPRISES LIMITED
CIN : L51909MH1984PLC217692
Regd. Office : Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008
TEL: (91) 22 2302 7900 | FAX: (91) 22 2307 7231
Website : www.bhairaventerprises.com | Email: cosec@bhairaventerprises.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Particulars	₹. in Lacs except EPS)		
	Quarter Ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2022 (Unaudited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
Total Income from operations (net)	1.98	1.26	8.95
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	0.07	(0.35)	4.98
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	0.07	(0.35)	4.98
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	0.07	(0.35)	4.06
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	2.01	(0.45)	3.94
Equity Share Capital	100.00	100.00	100.00
Reserves - Other Equity(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	82.61
Earning per share (before extraordinary items (of ₹ 10/- each)			
(a) Basic	0.00	(0.04)	0.41
(b) Diluted	0.00	(0.04)	0.41
* Not Annualised			

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.mse.in and on the Company's website at www.bhairaventerprises.com
- There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss.
- No Exceptional or extra ordinary items adjusted.

For Bhairav Enterprises Limited
Sd/-
Shashi Kumar Dujari
Director (DIN 00116132)
Place : Mumbai
Date : 01/08/2023

ABHINANDAN ENTERPRISES LIMITED
CIN : L17119MH1984PLC217694
Regd. Office : Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008
TEL: (91) 22 2302 7900 | FAX: (91) 22 2307 7231
Website : www.abhinandanenterprisesltd.com | Email: cosec@abhinandanenterprisesltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Particulars	₹. in Lacs except EPS)		
	Quarter Ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2022 (Unaudited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
Total Income from operations (net)	1.15	1.23	8.08
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	(0.75)	(0.42)	3.03
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(0.75)	(0.42)	3.03
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(0.75)	(0.42)	2.27
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.03	(0.10)	3.99
Equity Share Capital	115.50	115.50	115.50
Reserves - Other Equity(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	(0.98)
Earning per share (before extraordinary items (of ₹ 10/- each)			
(a) Basic	(0.06)	(0.02)	0.20
(b) Diluted	(0.06)	(0.02)	0.20
* Not Annualised			

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.mse.in and on the Company's website at www.abhinandanenterprisesltd.com
- There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss.
- No Exceptional or extra ordinary items adjusted.

For Abhinandan Enterprises Limited
Sd/-
Shashi Kumar Dujari
Director (DIN 00116132)
Place : Mumbai
Date : 01/08/2023

SHRI GURUDEV EN-TRADE LIMITED
CIN : L29224MH1984PLC217693
Regd. Office : Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008
TEL: (91) 22 2302 7900 | FAX: (91) 22 2307 7231
Website : www.shrigurudevtrade.com | Email: cosec@shrigurudevtrade.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Particulars	₹. in Lacs except EPS)		
	Quarter Ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2022 (Unaudited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
Total Income from operations (net)	1.39	-	16.07
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	(1.12)	0.53	24.40
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(1.12)	0.53	24.40
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(1.12)	0.53	22.82
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.87	0.61	23.28
Equity Share Capital	107.60	107.60	107.60
Reserves - Other Equity(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	26.67
Earning per share (before extraordinary items (of ₹ 10/- each)			
(a) Basic	(0.10)	0.00	2.12
(b) Diluted	(0.10)	0.00	2.12
* Not Annualised			

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.mse.in and on the Company's website at www.shrigurudevtrade.com
- There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss.
- No Exceptional or extra ordinary items adjusted.

For Shri. Gurudev En-Trade Limited
Sd/-
Shashi Kumar Dujari
Director (DIN 00116132)
Place : Mumbai
Date : 01/08/2023

THE SUPREME INDUSTRIES LTD.
612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021
NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Face Value	Distinctive Nos. From To	Certificate No.
A006590	NITA SANGHVI JAYESH SANGHVI	550	Rs. 2/- per Share	2666381- 2666930	5997

Name of Shareholder
1st Holder : NITA SANGHVI
2nd Holder : JAYESH SANGHVI

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Face Value	Distinctive Nos. From To	Certificate No.
0052832	NITA JAYESH SANGHVI	275	Rs. 2/- per Share	2663406-2663680	5998

Date : 3.8.2023

Name of Shareholder
NITA JAYESH SANGHVI

MAHANAGAR GAS LIMITED
CIN: L40200MH1995PLC088133
Regd. Office: MGL House, Block G-33, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 - Tel: +91 22 6678 5000
Email: investorrelations@mahanagarogas.com - Website: www.mahanagarogas.com

NOTICE OF THE 28th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that Twenty-Eighth (28th) Annual General Meeting ('AGM/Meeting') of the members of Mahanagar Gas Limited ('Company') will be held on **Thursday, August 24, 2023 at 03:00 p.m. (IST)** through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the businesses set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars No. 20/2020 dated May 05, 2020, 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 12, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CRD/POD-2/P/2022/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 28th AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-2023 through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited and the Depositories. The Electronic dispatch of Annual Report to the members has been completed on August 02, 2023. The requirement of sending physical copies of Notice of the AGM has been dispensed with vide above mentioned Circulars. The Annual Report of the Company for the Financial Year 2022-2023 along with the Notice of AGM is available on the website of the Company at www.mahanagarogas.com and also on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. A copy of the same is also available on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. www.seindia.com and www.bseindia.com.

Remote e-Voting:
Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standard-2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is providing the facility of remote e-voting before and during the AGM to the members in respect of the business to be transacted at the AGM and for the said purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:
a. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 09:00 A.M. (IST) on Monday, August 21, 2023
End of remote e-Voting	Upto 05:00 P.M. (IST) on Wednesday, August 23, 2023

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution has been cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently and cast the vote again.

b. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on **Wednesday, August 16, 2023 ('Record Date')**. The facility of remote e-voting system shall also be made available during the meeting and the members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Registrar of Beneficial Owners as on the Record Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/ during the AGM;

c. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds shares as of the Record Date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or may call at 022-4886 7000 and 022-2499 7000, as provided by NSDL. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the votes;

d. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

Registration of e-mail addresses:
Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, on or before **Wednesday, August 16, 2023**, for registering their e-mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

- Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html
- Select the Company name viz. Mahanagar Gas Limited;
- Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and Permanent Account Number (PAN). In the event the PAN details are not available on record for Physical Folio, member to enter one of the Share Certificate numbers;
- Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt the member to upload a self-attested copy of the PAN card for upload;
- Enter your e-mail address and mobile number;
- The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice.

For permanent registration of the e-mail address, members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant ('DP') and to the Registrar, in case the members are holding shares in physical form.

Update of Bank Account Details:
Members who have not updated their Bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by **Wednesday, August 16, 2023:**

Physical Holding

- 1) Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html under Bank detail Registration - fill in the following details relating to bank account in which the dividend is to be received:
 - Name of Bank;
 - Bank Account Number and
 - 11 digit IFSC Code;
- a) upload a self-attested scanned copy of the PAN Card;
- b) upload a self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company;
- c) upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the member or first holder, in case shares are held jointly.

Demat Holding

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.

In case of non-availability of the bank details of any member, the Company shall dispatch the Dividend Warrant / Cheque / Demand Draft by post to such member.

All grievances regarding attending AGM and facility for voting by electronic means may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, National Securities Depository Limited ('NSDL'), Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or may call at 022-4886 7000 and 022-2499 7000.

Book Closure and Dividend:
Notice is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 17, 2023 to Thursday, August 24, 2023 (both days inclusive) for the purpose of 28th AGM and payment of dividend for the Financial Year 2022-23. The Final Dividend for the financial year ended March 31, 2023, as recommended by the Board, if approved at the AGM, will be paid within 30 days of the date of the 28th Annual General Meeting to those members whose name appears in the Registers of Members of the Company as on Record Date i.e. Wednesday, August 16, 2023. The members who are unable to receive the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall dispatch the dividend warrant/Bankers' cheque/demand draft to such members.

For Mahanagar Gas Limited
Sd/-
Atul Prabhu
Company Secretary & Compliance Officer
Date: August 02, 2023
Place: Mumbai

THE BUSINESS DAILY.

FOR DAILY BUSINESS.

[financialexpress.com](http://www.financialexpress.com)

EXPRESS CAREERS

INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY BOMBAY
Powai, Mumbai - 400 076

Advertisement No. RECT/ADMIN0012/2023

Indian Institute of Technology Bombay, an Institute of national importance adjudged as Institute of Eminence, invites online application for the following positions/vacancy (ies) of the post(s):

Sr. No.	Name of the Post	Pay Details	No. of Position(s) & Reservation
1.	Jr. Mechanic (Job Ref. No. 50481806)	Pay Level 3 (21700 - 69100)	3 Positions (1 SC, 1 EWS, 1 UR)
2.	Student Counselor (Scale-I) (Job Ref. No. 50491259)	Pay Level 10 (56100 - 177500)	1 Position (ST)

Backlog Vacancy reserved for ST

For details regarding essential educational qualification, experience, general instructions etc., visit IIT Bombay website <https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment>. The date of closing of online application interface is 31.08.2023.
Date : 31.07.2023 REGISTRAR

UDUPI COCHIN SHIPYARD LIMITED
(FORMERLY) TEBMA SHIPYARDS LIMITED
Ministry of Ports, Shipping and Waterways, Government of India
No.UCLSL/HRRECT/VN-Ren_MGR/SDSN/2023/18 Date: 29.07.2023

RECRUITMENT
MANAGER (on Permanent Basis)
For UDUPI COCHIN SHIPYARD LIMITED, Malpe, Karnataka
MANAGER - 01 Post (UR)
Structural Engineering Design / Naval Architecture

Age, Qualification & Remuneration: As detailed in the vacancy notification.
Last date for Application: 16.08.2023
For details and application format, visit [CSL / UCSL](http://CSL/UCSL) websites [www.cochinshipyard.in</](http://www.cochinshipyard.in)

